

२०२२-२३ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले  
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२३/प्र.क्र.१५/टीएनटी-४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- ०९ सप्टेंबर, २०२३

- वाचावे : १) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग, क्र.पीटीसी - २१६१/एफ,  
दिनांक १२ जानेवारी, १९६२
- २) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०१०/(९०/९०) /  
साशि-१, दिनांक १३ जून, २०११
- ३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र.संकीर्ण-२०१२/सं.क्र.२४८/१२/टीएनटी-२,  
दिनांक ०४ सप्टेंबर, २०१४
- ४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/  
टीएनटी-४, दिनांक २८ जून, २०२२
- ५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.११६/  
टीएनटी-४, दिनांक ११ ऑगस्ट, २०२३
- ६) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.शिसं/  
राशिपु/२०२२-२३/ए-२/विद्या शाखा/४४६९, दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३

### प्रस्तावना :-

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

२. राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.

३. सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

## शासन निर्णय :-

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.

अ.क्र.	प्रवर्ग	पुरस्कार संख्या
१	प्राथमिक	३७
२	माध्यमिक	३९
३	आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)	१९
४	थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार	८
५	विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)	२
६	दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक	१
७	स्काऊट/गाईड (१+१)	२
एकूण पुरस्कार संख्या		१०८

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे या सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ ते ७ प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०९०९१७४३१०२८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(तुषार महाजन)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम भवन, मर्झबान रोड, मुंबई.
- ३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक / प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
- ४) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे .
- ५) संचालक (महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती)), पुणे.
- ६) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे .

- ७) श्री. सुहास पेडणेकर, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ यांना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत.
- ८) श्रीमती रेवती श्रीनिवासन, प्राचार्या, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ठाणे यांना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत.
- ९) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.
- १०) सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) /सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, मुंबई.
- ११) आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.
- १२) राज्य मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य स्काऊटस् आणि गाईडस्, ७९एफ रोड, मरिन लाईन्स, मुंबई-०२
- १३) सर्व जिल्हाधिकारी / सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १४) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
- १५) संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना राज्यातील वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी तसेच दूरदर्शन व आकाशवाणी या माध्यमाद्वारे प्रसिद्धीसाठी अग्रेषित.
- १६) पुरस्कार विजेते शिक्षक, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत.
- प्रत माहितीस्तव अग्रेषित,**
- १) मा. राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मा. मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई .
- ३) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मा. उप मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री, शालेय शिक्षण, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
- ६) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व माननीय विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य
- ८) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग/नियोजन विभाग/ग्राम विकास विभाग/आदिवासी विकास/यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ९) निवड नस्ती, कार्यासन ठीएनटी-४.

**परिषिष्ठ-१**

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.१५/टीएनटी-४, दि.०१ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

**क्रांतीज्योती सावित्रीमार्ई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक**

**प्राथमिक शिक्षक**

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती स्पृहा सुरेश इंदू	सहाय्यक शिक्षक	चैंबूर पॅज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा आर.सी. मार्ग, चैंबूरनाका, मुंबई	मुंबई उत्तर
२	डॉ पूनम दिपक शिंदे	सहाय्यक शिक्षक	राजीष शाहूनगर हिंदी शाळा, माटुंगा लेबर कॅम्प थारावी	मुंबई दक्षिण
३	श्रीमती सीमा कृष्णकांत तायडे	सहाय्यक शिक्षक	मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज मार्वे रोड मालाड (पश्चिम), मुंबई	मुंबई पश्चिम
४	डॉ नेहा निलेश संधे	सहाय्यक शिक्षक	मिरा भाईदर महानगरपालिका शाळा क्रमांक ४ काशी मराठी भाजी मार्केट जवळ काशीगाव पोस्ट मिरे, जिल्हा ठाणे	ठाणे
५	श्री संदीप दत्तात्रेय वारगे	सहाय्यक शिक्षक	रायगड जिल्हा परिषद शाळा हटाळे, तालुका अलिबाग जिल्हा रायगड	रायगड
६	श्रीमती वरुणाकांती भारत आद्रे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर ३ केंद्र चिंचणी, तालुका डहाणू जिल्हा पालघर	पालघर
७	श्रीमती माधुरी राजेश शेजवळ	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - तळेगाव ढमढेरे नंबर -१, मुक्काम पोस्ट तळेगाव ढमढेरे, तालुका शिरुर जिल्हा पुणे	पुणे
८	श्री वैभव विठ्ठल पोरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, तालुका हवेली जिल्हा पुणे	पुणे
९	श्री लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव केंद्र नायगाव, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर	अहमदनगर
१०	श्री बाळासाहेब पुंडलिक बोडखे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर २, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर	सोलापूर
११	श्रीमती नलिनी बन्सीलाल आहिरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगांगानगर मुक्काम पोस्ट दिक्षी, तालुका निफाड जिल्हा नाशिक	नाशिक
१२	श्री गोकुळ त्र्यंबक पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद निकुंभे, तालुका धुळे जिल्हा धुळे	धुळे
१३	श्री पंकज गोरख भदाणे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा बोडीपाडा केंद्र आंबाबारी, तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार	नंदुरबार
१४	डॉ जगदीश लक्ष्मण पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद मराठी शाळा कंडारी, तालुका जिल्हा जळगाव	जळगाव
१५	श्री सचिन कुंडलिक देसाई	सहाय्यक शिक्षक	विद्या मंदिर बशाचामोळा, तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर	कोल्हापूर
१६	श्री धन्यकुमार प्रल्हाद तारळकर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनेनायकुडेवस्ती (र्नि), केंद्र निभोरे, तालुका फलटण जिल्हा सातारा	सातारा
१७	श्री प्रसाद राजाराम हसबनीस	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, तालुका वाळवा जिल्हा सांगली	सांगली
१८	श्री लक्ष्मण सहदेव घाडीगांवकर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागवे कात्रादेवी, तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी	रत्नागिरी
१९	श्री दिपक तानाजी डवर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौनाळे बाऊळवाडी, तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग	सिंधुदुर्ग
२०	डॉ विनोद पांडुरंग सिनकर	सहाय्यक शिक्षक	श्री सरस्वती भुवन प्रशाला औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२१	श्री निलेश नंदकुमार जोशी	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवलगाव बुदुक पोस्ट पानेवाडी, तालुका घनसावंगी जिल्हा जालना	जालना
२२	श्री अण्णासाहेब अशोक घोडके	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी, तालुका आष्टी जिल्हा बीड	बीड
२३	श्री योगेश बळीराम ढवारे	सहाय्यक शिक्षक	श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी	परभणी

*०७४३०१२८*

२४	श्री शंकर देवराव लेकुळे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा कोंडुर, तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली	हिंगोली
२५	डॉ सतीश नारायणराव सातपुते	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद कन्या प्रशाला शासकीय वसाहत लातूर, तालुका जिल्हा लातूर	लातूर
२६	श्री दिपक गुरुबससभाप्पा भांगे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव, तालुका नायगाव जिल्हा नांदेड	नांदेड
२७	श्री विक्रम बलभिमराव पाचगे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी, तालुका तुळजापूर जिल्हा थाराशिव	थाराशिव
२८	श्रीमती विजया संजय कोकमवार	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरी, पंचायत समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर	नागपूर
२९	श्री खुशाल किसन डॉगरवार	सहाय्यक शिक्षक	पंचशिल प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी, तालुका लायांदूर जिल्हा भंडारा	भंडारा
३०	श्री परमानंद रामलाल रहांगडाले	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातोना, पंचायत समिती तिरोडा जिल्हा गांविद्या	गांविद्या
३१	श्री संतोष दामोधर नन्नावार	सहाय्यक शिक्षक	लोकविद्यालय तळोधी(बावडा), तालुका नागभिड जिल्हा चंद्रपूर	चंद्रपूर
३२	श्री सुजय जगदीश बाढाड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर, पंचायत समिती मुलचेरा जिल्हा गडचिरोली	गडचिरोली
३३	श्री अंकुश जगन गावडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दाभा, तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती	अमरावती
३४	श्री उमेश हिंमतराव सराळे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुंजवाडा, पंचायत समिती मुर्तिजापूर जिल्हा अकोला	अकोला
३५	श्री संतोष कान्हुजी पटेबहादुर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुरळा पोस्ट डव्हा, तालुका मालगांव जिल्हा वाशिम	वाशिम
३६	श्री सुरेश बन्सी उत्पुरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घिर्णा, तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा	बुलढाणा
३७	श्री संदीप मधुकरराव कोल्हे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी केंद्र कोठा, तालुका कळंब जिल्हा यवतमाळ	यवतमाळ

### परिशिष्ट-२

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.१५/टीएनटी-४.०१ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक

#### माध्यमिक शिक्षक

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती मनिषा महेंद्र शिंदे	सहाय्यक शिक्षक	स्वामी शामानंद हायस्कूल भटवाडी घाटकोपर (पश्चिम), मुंबई	मुंबई उत्तर
२	डॉ हेमाती प्रदीप जोशी	सहाय्यक शिक्षक	द बोरिवली एज्युकेशन सोसायटी आर सी पटेल हायस्कूल बोरिवली	मुंबई दक्षिण
३	डॉ स्वाती जयदीप खेरे	सहाय्यक शिक्षक	द ग्रेटर मुंबई एज्युकेशन सोसायटी हायस्कूल विले पालै मुंबई	मुंबई पश्चिम
४	श्रीमती शामा खलीकुज्जमान तारापूरवाला	मुख्याध्यापक	अंजुमन आय इस्लाम सैफ तैयबजी गल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज भायाखळा, मुंबई	मुंबई दक्षिण
५	श्री अविनाश मुरलीधर कुलकर्णी	सहाय्यक शिक्षक	पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज नेस्लॉ , नवी मुंबई	ठाणे
६	श्री राजेंद्र बाजीराव पालवे	मुख्याध्यापक	सु.ए.सो.चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, सेक्टर - १६/३६, तालुका पनवेल जिल्हा रायगड	रायगड
७	श्री सचिन दगडू पाटील	सहाय्यक शिक्षक	पूज्य आचार्य मिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, तालुका डहाणू जिल्हा पालघर	पालघर
८	श्री संपत माणिक गर्जे	सहाय्यक शिक्षक	भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, पिपरी, पुणे	पुणे

*अधिनायक*

१	श्रीमती हर्षा बाळकृष्ण पिसाल	सहाय्यक शिक्षक	लक्षणराव आपटे प्रशाला डेक्कन आपटे रोड पुणे	पुणे
२०	श्री मंगोश गुलाब कडलग	सहाय्यक शिक्षक	रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती कॉडाबाई नानासाहेब कदू पाटील कन्या विद्यालय सात्राळ, तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर	अहमदनगर
२१	श्री तानाजी रामचंद्र माने	मुख्याध्यापक	शरदचंद्र पवार प्रशाला अवंतीनगर जुना पुणे नाका, तालुका जिल्हा सोलापूर	सोलापूर
२२	श्री रावसाहेब खंडेराव जाधव	मुख्याध्यापक	श्री अंजितादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस, तालुका चांदवड जिल्हा नाशिक	नाशिक
२३	श्री संजय दगाजीराव पाटील	सहाय्यक शिक्षक	शिरपूर एन्युकेशन सोसायटी संचिनित आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंबाळे, तालुका शिरपूर जिल्हा थुळे	थुळे
२४	श्री रविंद्र अस्तुण गुरव	सहाय्यक शिक्षक	नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर ताळोदा, तालुका ताळोदा जिल्हा नंदुरबार	नंदुरबार
२५	डॉ सीमा भास्कर सेंदाणे	सहाय्यक शिक्षक	लाडकुबाई विद्या मंदिर भडगाव, तालुका भडगाव जिल्हा जळगाव	जळगाव
२६	श्री सुधीर आप्प्या आमणगी	सहाय्यक शिक्षक	माध्यमिक विद्यालय कसबा आरळे पोस्ट धानवडे, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर	कोल्हापूर
२७	डॉ शुभांगी तानाजी कुंभार	सहाय्यक शिक्षक	जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वर्ये, तालुका जिल्हा सातारा	सातारा
२८	श्री प्रशांत प्रकाशराव चव्हाण	मुख्याध्यापक	क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी, तालुका मिरज जिल्हा सांगली	सांगली
२९	श्री जयसिंग माणकू पाटील	मुख्याध्यापक	बॅ.नाथ पै विद्यालय व जुनिअर कॉलेज हर्चे, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी	रत्नागिरी
२०	श्रीमती सुषमा प्रवीण मांजरेकर	सहाय्यक शिक्षक	विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस, तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग	सिंधुदुर्ग
२१	डॉ संतोष पांडुरंग भोसले	सहाय्यक शिक्षक	देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२२	श्री कल्याण नरसिंगराव सोळंके	सहाय्यक शिक्षक	मत्स्योदीरी विद्यालय अंबड तालुका अंबड शासकीय आयटीआयजवळ अंबड, जिल्हा जालना	जालना
२३	श्री महेश चंद्रकांत गाडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, मुक्काम पोस्ट ताडसोन्ना, तालुका बीड	बीड
२४	श्रीमती छाया उमाजी गायकवाड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी	परभणी
२५	श्री अशोक हनुमंतराव सुरवसे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आखाडा बाळापूर, तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली	हिंगोली
२६	डॉ संदीपान गुरुनाथ जगदाळे	सहाय्यक शिक्षक	दयानंद कला महाविद्यालय बार्सी रोड लातूर	लातूर
२७	श्री शेख इरफान अहमद मोहम्मद अशरफ	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव, तालुका हदगाव जिल्हा नांदेड	नांदेड
२८	श्री भैरवनाथ खंडे कानडे	सहाय्यक शिक्षक	श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय चिकुंद्रा, तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव	धाराशिव
२९	डॉ ज्योतीमणी रॉक्यु	सहाय्यक शिक्षक	दीनानाथ हायस्कूल अऱ्ड ज्युनिअर कॉलेज देवी अहिल्याबाई मार्ग धंतोली, नागपूर	नागपूर
३०	श्री युवराज दयाराम खोब्रागडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पालंदूर चौ., तालुका लाखनी जिल्हा भंडारा	भंडारा
३१	श्री महेन्द्र भुवराज सोनेवाने	सहाय्यक शिक्षक	शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव, तहसिल गोरेगाव जिल्हा गोंदिया	गोंदिया
३२	श्रीमती स्मिता अनिल चिताडे	मुख्याध्यापक	महात्मा गांधी विद्यालय गडचिंदूर, तहसिल कोपरणी जिल्हा चंद्रपूर	चंद्रपूर
३३	श्रीमती जयश्री विजय खोडे	सहाय्यक शिक्षक	धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी उपजिल्हा रुणालय रोड दानशुर चौक अहेरी, तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली	गडचिरोली
३४	श्री गणेश जानराव मर्स्के	सहाय्यक शिक्षक	कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आर्वी, जिल्हा वर्धा	वर्धा

*08/01/2024*

३५	श्री अतुल रमेशराव पडोळे	सहाय्यक शिक्षक	जनता गाल्से हायस्कूल, शेंद्रजना घाट, तालुका वरुड जिल्हा अमरावती	अमरावती
३६	श्री बबलू श्रीराम तायडे	सहाय्यक शिक्षक	जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी, तालुका जिल्हा अकोला	अकोला
३७	डॉ संतोष दामोदर पेठे	मुख्याध्यापक	यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळाबा, तालुका जिल्हा वाशिम	वाशिम
३८	श्रीमती सुवर्णा नंदकिशोर कुलकर्णी	सहाय्यक शिक्षक	आदर्श विद्यालय चिंचली दीनदयाळ नगर चिंचली, जिल्हा बुलढाणा	बुलढाणा
३९	श्री साईनाथ मारोतराव चंदापुरे	सहाय्यक शिक्षक	श्री. गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड पुसद रोड उमरखेड, जिल्हा यवतमाळ	यवतमाळ

### परिशिष्ट-३

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.१५/टीएनटी-४,०१ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक

### आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री बापू शंकर ढोडरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा दो-याचापाडा, तालुका शहापूर जिल्हा ठाणे	ठाणे
२	श्री शरद महादेव नागटिळक	सहाय्यक शिक्षक	रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव, तालुका कर्जत जिल्हा रायगड	रायगड
३	श्री संजय हरिशचंद्र पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर हमरापूर, तालुका वाडा जिल्हा पालघर	पालघर
४	श्री संतोष रामचंद्र थोरात	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंगाळे केंद्र राजपूर बीट तळेघर, तालुका आंबेगाव जिल्हा पुणे	पुणे
५	श्री नरेंद्र खंडू राठोड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिर्थाचीवाडी केंद्र खिरविरे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर	अहमदनगर
६	श्रीमती माधुरी केवळराव पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे, तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक	नाशिक
७	श्री विलास शिवाजीराव जमदाडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी मुक्काम वनारवाडी, पोस्ट मडकीजांब, तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक	नाशिक
८	श्रीमती वैशाली प्रभाकर सोनवणे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा धोगडे दिगर, तालुका साक्री, जिल्हा धुळे	धुळे
९	श्रीमती रोहिणी गोकुळराव पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद मराठी शाळा लोथ, तालुका जिल्हा नंदुरबार	नंदुरबार
१०	श्री अनिल शिवाजी माळी	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा वरुळ केंद्र शिंदे, तालुका जिल्हा नंदुरबार	नंदुरबार
११	श्रीमती कल्पना देविदास माळी	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसाडे, तालुका यावल जिल्हा जळगाव	जळगाव
१२	श्री सुरेंद्र गंगाधर कुडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी (पालाईगुडा) केंद्र गोडवडसा, तालुका माहुर जिल्हा नांदेड	नांदेड
१३	श्री महेंद्र प्रेमलाल सोनेवाने	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाळा पोष्ट नगरधन, तालुका रामटेक जिल्हा नागपूर	नागपूर
१४	श्री सुरेश गजाननजी कश्यप	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी मुक्काम पोस्ट डवकी, तालुका देवरी जिल्हा गोंदिया	गोंदिया
१५	श्री संजय विस्तारी येरणे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंदेश्वरी, पंचायत समिती नागभिड जिल्हा चंद्रपूर	चंद्रपूर

०९०९०१४४



१६	श्री अशोक धाडुजी बोरकुटे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहुली, पंचायत समिती मुलघरा जिल्हा गडचिरोली	गडचिरोली
१७	श्री दिलीप रावजी नाकाडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेतानपार, तालुका कोरची जिल्हा गडचिरोली	गडचिरोली
१८	श्री जितेंद्र सत्यानारायणजी राठी	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेतादेही मुक्काम जेतादेही पोस्ट कोहाना, तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती	अमरावती
१९	श्री दिपक वसंतराव पडोळे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा, घोन्सी केंद्र केळापूर, पंचायत समिती पांढरकवडा जिल्हा यवतमाळ	यवतमाळ

### परिशिष्ट-४

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.९५/टीएनटी-४, दि.०१ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक

### थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	विभाग
१	श्रीमती प्रेरणा जयवंत शेळवले	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली, पोष्ट सावरोली, तालुका शाळापूर जिल्हा ठाणे	मुंबई
२	श्रीमती वृषाली सुनिल कडलग	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देशमुख मळा, धांदरफळ बुद्रुक, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर	पुणे
३	श्रीमती कुंदा जयवंत बच्छाव	सहाय्यक शिक्षक	महानगरपालिका शाळा क्रमांक १८ आनंदवली नाशिक, तालुका जिल्हा नाशिक	नाशिक
४	श्रीमती नकुशी पांडुरंग देवकर	सहाय्यक शिक्षक	विद्या मंदिर बाचणी, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर	कोल्हापूर
५	डॉ सविता जयंत मुळे	मुख्याध्यापक	श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला सरस्वती नगर औरंगपुरा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
६	श्रीमती शेख वजात नौशिन शेख हमीदोद्दिन	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च शाळा येळेगांव, तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड	लातूर
७	श्रीमती दीप्ति चंदनसिंह बिष्ट	सहाय्यक शिक्षक	सुरेद्रगड हिंदू माध्यमिक शाळा महानगरपालिका वेटेनरी कॉलेज सेमिनरी हिल्स, नागपूर	नागपूर
८	श्रीमती अंजली भवानीशंकर देव	मुख्याध्यापक	मणीबाई गुजराती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय अंबापेठ, जिल्हा अमरावती	अमरावती

### परिशिष्ट-५

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.९५/टीएनटी-४, ०१ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक

### विशेष शिक्षक (कला)

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री महादेव शरणप्पा खळुरे	सहाय्यक शिक्षक	यशवंत विद्यालय फुले नगर अहमदपूर, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर	लातूर

### विशेष शिक्षक (क्रीडा)

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री शिवाजी पांडुरंग पाटील	सहाय्यक शिक्षक	स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर	कोल्हापूर

०९४८०१८८



**परिशिष्ट-६**

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.१५/टीएनटी-४,०९ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक

**दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक**

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री छगन पंढरीनाथ पाटील	मुख्याध्यापक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवऱ्येडे, तालुका अमळनेर जिल्हा जळगाव	जळगाव

**परिशिष्ट-७**

शासन निर्णय क्र.पीटीसी-२०२३/प्र.क्र.१५/टीएनटी-४,०९ सप्टेंबर, २०२३ च्या सोबतची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड झालेले शिक्षक

**शिक्षक (स्काऊट)**

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री बालासाहेब मोहनराव चिवडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसला(खुर्द) तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव	धाराशिव

**शिक्षक (गाईड)**

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती वर्षा हिरामण दळवी	सहाय्यक शिक्षक	रायगड जिल्हा परिषद शाळा वराठी, तालुका रोहा जिल्हा रायगड	रायगड

*२०२३/८२*